

वन पर्यटन या जिल्हास्तरीय आदेनास्तो
सुप्रयोजनेतर्गत चंद्रपूर जिल्हासाठी
माणिकगड वन संग्रहालयाच्या विकासाबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्र.मर्यादा-२००८/प्र.क्र. १२८/का.०

मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.

दिनांक : २८ ऑगस्ट, २००८.

लांचा :- १) आर प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष-१/पा/रा/नवाप्र/प्र.क्र.१३/ (०८-०९)/४३८/ दिनांक २.६.२००८.

२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.४५/का.७,
दिनांक ८.८.२००८.

शासन निर्णय :- दोन क्षेत्रामध्ये पर्यटन विकास या योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्हातील माणिकगड वन उद्यानाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलेला रु.१.०० लाख नियतव्यय सदर योजना नवीन असल्याने अर्थसकल्पित करण्यात आला नव्हता. सदर नियतव्यय अर्थसकल्पित करण्यासाठी उक्त क्र.१ यंथील हि.२ जून, २००८ च्या पत्रान्वये प्रस्ताव या विभागास प्राप्त झाला असून जुलै, २००८ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे सदर प्रस्ताव बाब क्र.२५१ द्वारे अर्थसकल्पित करण्यात आला आहे.

२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनेगोजन अधिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२५) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४, दिनांक ३० जुलै, २००८ रोजी पुरवणी मागण्याच्या अर्थसकल्पिय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला असून उक्त क्र.१ यंथील शासन निर्णयान्वये वन पर्यटन या योजनेकरिता रु.१.०० लाख तरतुद वितरित करून प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर याच्या अधिनस्त खर्च करण्यासाठी तेवण्यात आली आहे. सदर तरतुद कॅश फ्लोप्रमाणे खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

३. उपरोक्त तरतुद मागणी क्र.टी-५, मुख्य लेखाशिरे २४०६-वनोकरण व वन्यजीवन-पंचवार्षिक योजनातर्गत योजना-०१-वनोकरण-१७२६-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-जनजाती क्षेत्र उपयोजनातर्गत योजना-राज्य योजनातर्गत योजना (०१)(०५) वन क्षेत्रामध्ये पर्यटन विकास (२४०६ द९४-२) या लेखाशिरांखाली खर्ची टाकण्यात यावी.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या निभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.३२/२००८/व्यय-९०, हि.४ जुलै, २००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. महाराष्ट्र भाष्यक निधन समिती महाराष्ट्र शासन www.maharashtra.gov.in या
वेबसाइटवर उपलब्ध असून सदर शासन निधयाचा संगणक सांकेतांक
२००८०८२८११३३००९ असा आहे.

६. महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार त नांताने,


~~५१८१~~

(नि. ग. ठाकुर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर.

प्रधान सचिव (वन), महाराष्ट्र व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर/चिनूर.

जिल्हाविकारी, चंद्रपूर

महसूल व वन विभाग (फ-५), मंत्रालय, मुंबई.

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयरा), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर

वित्त विभाग (व्यय-१४ / अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई

जिल्हा कोषगार अधिकारी, चंद्रपूर/नागपूर

मा.मंत्री, आदिवासी विकास याचे खाजगी सचिव.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास याचे खाजगी सचिव.

कार्यासन अधिकारी, का.२, ७ आदिवासी विकास विभाग याचे कार्यालय.

निवड नस्ती (का.९), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.